

चिक्

बाजारपेठांशी जोडणी विषयी माहिती

महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट)

२०२४


चिकूचे जागतिक - भारतातील उत्पादन: सध्यस्थिती

भारतीय उत्पादन सध्यस्थिती

- चिकूचे उत्पादन घेणारे प्रमुख देश: भारत, फिलीपिन्स, व्हेनेझुएला, श्रीलंका, मलेशिया, आणि मेक्सिको
- चिकू निर्यात करणारे प्रमुख देश: कॅनडा, थाईलँड, पोलँड, पेरू, आणि मलेशिया
- भारतामध्ये लागवड केले जाणारे प्रमुख वाण: कालीपत्ती, क्रिकेट बॉल, बारामासी आणि पाला
- भारतातील प्रमुख चिकू उत्पादक राज्य: गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तेलंगणा, हरियाणा आणि ओडिसा .
- भारतीय चिकू आयात करणारे प्रमुख देश: यूएई, बहारीन, युके, कतार, कुवैत, कॅनडा, जर्मनी, ओमान आणि सौदी अरेबिया
- भारतातील महत्त्वाच्या चिकू बाजारपेठा: मुंबई, आझादपूर, चिखली (गुजरात), अजमेर, पुणे, गद्दियानाराम (तेलंगणा) आणि बेंगळूरु.

- सन २०२१ मध्ये कॅनडा देशाने सर्वाधिक प्रमाणात चिकू निर्यात केला होता
- सन २०२१ मध्ये चिकूच्या एकूण जागतिक निर्यातीत कॅनडाचा देशाचा वाटा १०.५९% होता


भारतातील प्रमुख चिकू उत्पादक राज्य सन २०२१-२२ (आकडेवारी '००० मे.टन)



वर्ष	उत्पादन (मे.टन)	लागवडीखालील क्षेत्र (हे.)	उत्पादकता (मे.टन/हे.)
२०१७-१८	११,७५,८८९	९७,२८९	१२. ०९
२०१८-१९	१०,५९,००९	८८,८८४	११. ९१
२०१९-२०	९,००,८७१	८३,७६८	१०. ७५
२०२०-२१	८,२२,००४	७८,६२४	१०. ४५
२०२१-२२#	८,७०,९९	७७,९७१	११. १७

भारतातील उत्पादन: सध्यस्थिती (2022)

Production of Sapota in India (000 tonnes)



चिकूचे महाराष्ट्रातील उत्पादन: सध्यस्थिती

महाराष्ट्रातील बाजारपेठेची सध्यस्थिती

राज्यातील चिकू उत्पादन

सन २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र राज्यात एकूण ११,१११ हेक्टर क्षेत्रावरती चिकूची लागवड झाली असुन एकूण ९५,००४ मेट्रिक टन चिकूचे उत्पादन झाले होते. महाराष्ट्र राज्य चिकू लागवडीखालील क्षेत्रामध्ये आणि चिकू उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे

महाराष्ट्रातील प्रमुख चिकू उत्पादक जिल्हे

चिकू उत्पादनामध्ये पालघर जिल्हा अग्रगण्य आहे . महाराष्ट्रातील एकूण चिकू उत्पादनापैकी ५०-६०% चिकूचे उत्पादन पालघर जिल्ह्यामध्ये घेतले जाते याव्यतिरिक्त अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यात हि चिकू उत्पादन घेतले जाते

महाराष्ट्रामध्ये चिकू लागवडीचे प्रमुख वाण

कालीपत्ती आणि क्रिकेट बॉल,

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चिकूच्या बाजारपेठा आणि त्यांची एकूण आवक(मे. टन)

- पुणे – ३,९७८
- मुंबई – ८,४८५
- नागपूर – १,४७१
- मोशी (पुणे) – २,१२४

महाराष्ट्रातील प्रमुख चिकू उत्पादक जिल्हे (सन २०२२-२३)

जिल्हा	उत्पादन (‘०००.मे टन)	क्षेत्र (‘००० हेक्टर)	उत्पादकता (मे.टन/ हेक्टर)
पालघर	३४.०९०	४.४७९	७.६१
अहमदनगर	१३.२१७	१.३२६	९.९६
धाराशीव	८.५००१	०.८३०	१०.२४
पुणे	५.७९४	०.५९७	९.७
बीड	५.१७९	०.४३२	११.९८

महाराष्ट्राचे वार्षिक चिकू उत्पादन

वर्ष	उत्पादन (‘०००.मे टन)	क्षेत्र (‘००० हेक्टर)
२०१९-२०	१२२.१	१५.०
२०२०-२१	११४.६	१४.०
२०२१-२२	१०८.४	१२.९

महाराष्ट्रातील चिकू पीक मूल्यसाखळी

विक्री मार्ग १

शेतकरी ► घाऊक विक्रेता/कमिशन एजंट ► किरकोळ विक्रेता ► ग्राहक

विक्री मार्ग २

शेतकरी ► काढणीपश्चात कंत्राटदार / कमिशन एजंट ► दूरच्या बाजारपेठेतील घाऊक विक्रेता ► किरकोळ विक्रेता ► ग्राहक

विक्री मार्ग ३

शेतकरी ► शेतकरी उत्पादक संस्था / आघाडीचे शेतकरी / गाव पातळीवरील संकलक ► दलाल (अडत्या) ► प्रक्रियादार ► स्थानिक किंवा दूरच्या बाजारपेठेतील घाऊक विक्रेता ► किरकोळ विक्रेता ► ग्राहक

विक्रीव्यवस्थेतील अडचणी आणि उपाय

अडचणी



किंमत अस्थिरता:

- मागणी आणि पुरवठ्यातील फरकांमुळे चिकूच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतात



वाहतूक खर्च:

- शेतापासून दूरच्या बाजारपेठेपर्यंत वाहतूक खर्च जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन दूरच्या बाजारपेठांमध्ये विकता येत नाही जेथे त्यांना चांगले भाव मिळू शकतात



मर्यादित बाजार माहिती:

- शेतकरी उत्पादक संस्थांना अद्ययावत बाजारपेठेबद्दल मर्यादित माहिती असते. त्यामुळे शेतमालास रास्त दर मिळत नाही.



व्यावसायिक कौशल्यांचा अभाव:

- शेतकऱ्यांची व्यावसायिक कौशल्ये मर्यादित असल्यामुळे साठवणुकीच्या व्यवस्थापन माहिती नसते त्यामुळे नुकसान होते



मध्यस्थांचे वर्चस्व:

- शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी अनेकदा मध्यस्थांवर अवलंबून राहावे लागते. ज्यामुळे त्यांच्या नफ्याचे प्रमाण कमी होते.

उपाय



शेतमालाची खरेदी:

- शेतकरी उत्पादक संस्थेने खरेदीदारांच्या गरजेनुसार सातत्याने पुरेशा प्रमाणात शेतमालाचा पुरवठा करावा
- खरेदीदारांच्या गरजेनुसार शेतकरी उत्पादक संस्थांनी शेतमालाची खरेदी इतर भागामधून करावी



प्रशिक्षण आणि क्षमता विकास:

- शेतकऱ्यांनी उत्पादन आणि बाजारपेठेची माहिती मिळविण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा



मार्केट इंटेलिजन्स सिस्टीमचा वापर :

- शेतकऱ्यांना बाजारपेठेतील आवक, बाजारभावाचा चढ-उतार आणि शेतमालाची मागणी इत्यादी बाबत वेळेवर माहिती मिळण्यासाठी मार्केट इंटेलिजन्स सिस्टीमचा वापर करावा
- संकेतस्थळे – www.faostat.com, www.ers.usda.gov, www.agriculture.ec.europa.eu/international/, www.ourworldindata.org



शेतकऱ्यांची थेट बाजारपेठांशी जोडणी:

- ई-मार्केट प्लॅटफॉर्म आणि कंत्राटी शेती व्यवस्थेद्वारे खरेदीदारांशी जोडणी करावी

चिकू निर्यात जागतिक सध्यस्थिती

निर्यात बाजारपेठा



प्रस्थापित बाजारपेठा:

भारतीय उपखंडातील बाजारपेठा : बांगलादेश

मध्य पूर्व देशातील बाजारपेठा : UAE, बहारीन, कतार, ओमान आणि सौदी अरेबिया

युरोप मधील बाजारपेठा: यूके, कॅनडा आणि जर्मनी,

इतर बाजारपेठा- सिंगापूर (कमी प्रमाणात)

नव्याने विकसीत बाजारपेठा : कतार, कुवेत, ओमान आणि सौदी अरेबिया, कमी प्रमाणात आयात करणारे युरोपियन देश म्हणजे यूके, कॅनडा, जर्मनी आणि सिंगापूर

प्रमुख प्रतिस्पर्धी देश



युरोप व अमेरिकेमधील बाजारपेठेतील प्रतिस्पर्धी देश:

मेक्सिको, ब्राझील आणि मध्य अमेरिका

भारतीय उपखंडातील बाजारपेठेतील प्रतिस्पर्धी देश:

व्हिएतनाम, थायलंड, बांगलादेश, हे देश त्यांच्या उत्कृष्ट चिकू उत्पादनामुळे मध्य पूर्वेकडील देशांच्या तसेच युरोप मधील चिकू बाजारपेठामध्ये भारताचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.

चिकू निर्यातीतील आव्हाने



- गुणवत्ता नियंत्रण आणि निर्यात मानकांचे पालन
- पायाभूत सुविधांचा अभाव
- निकषानुसार कीड व्यवस्थापन
- अपरिपूर्ण पुरवठा साखळी
- उच्च आंतरराष्ट्रीय वाहतूक दर
- उच्च देशांतर्गत वाहतूक दर
- वाहतूक खर्च
- वित्तपुरवठा आणि खेळत्या भांडवलाचा अभाव
- जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा

भारतातून चिकू निर्यात

सध्यस्थिती

भारतातील सध्यस्थिती

- सन २०२०-२०२१ मध्ये भारतातून १,०२३ मे.टन चिकूची निर्यात निर्यात झाली होती
- यूएई हा देश भारतीय चिकूचा सर्वात मोठा आयातदार देश असून भारतातील एकूण स्ट्रॉबेरी निर्यातीपैकी ५४ % निर्यात या देशामध्ये केली जाते.

भारतीय चिकूचे प्रमुख आयातदार देश (२०२१-२२)

आयातदार देश	निर्यात (मे.टन)
यूएई	५४८
बहारीन	१४३
युके	९९
कतार	७८
कुवैत	२८
कॅनडा	२६
जर्मनी	२३

चिकू निर्यात करण्यासाठीचे निकष

वाण	कालीपत्ती, क्रिकेट बॉल
रंग	हलका तपकिरी
वजन	२००-३०० ग्रॅम /फळ
तापमान	रेफ्रिजरेटेड कंटेनर मध्ये, १०-१५°C

भारतातून चिकू निर्यातीसाठी येणारे अडथळे

प्रमुख बाजारपेठा	अडथळे
यूरोपियन देश	<ul style="list-style-type: none">• शेतमाल सुरक्षिततेसाठी आणि गुणवत्तेसाठी अत्यंत कठोर मानके• उच्च निर्यात खर्च• उच्च वाहतूक खर्च
मध्य पूर्व आणि आशिया खंडातील देश	<ul style="list-style-type: none">• अपुरी शीतगृह साठवण सुविधा• आधुनिक बंदरांचा अभाव
भारतीय उपखंडातील देश	<ul style="list-style-type: none">• दरांमधील अनिश्चितता• अपुरी शीतगृह साठवण सुविधा• आधुनिक बंदरांचा अभाव

चिकू निर्यातीसाठीचे पर्याय

पर्याय १	निर्यातदार शोधणे	फायदे	तोटे
निर्यातदारा मार्फत	<p>राष्ट्रीय व्यापार संमेलनामध्ये सहभाग घेणे.</p> <ul style="list-style-type: none">अपेडा संस्थेद्वारे आयोजित व्यापारी संमेलनामध्ये सहभाग घेणे (संकेतस्थळ www.apeda.gov.in)संमेलनाची यादी कृषी जागरण त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करते (www.krishijagran.com)मॅनेट व इतर प्रकल्पांतर्गत आयोजित खरेदीदार-विक्रेत्याची संमेलन बैठकीमध्ये सहभाग घेणे <p>व्यापारासाठी संकेतस्थळांचा वापर करणे.</p> <ul style="list-style-type: none">शेतमाल निर्यातीसाठी www.indiamart.com आणि www.exporters.com या संकेतस्थळाचा वापर करावादेशांतर्गत शेतमालाची ऑनलाइन विक्रीसाठी www.india.com या संकेतस्थळाचा वापर करावा	<ul style="list-style-type: none">नव्याने निर्यात करणाऱ्यांसाठी योग्य पर्यायजोखीम कमीकिमान कालावधीमध्ये रक्कमेची उपलब्धताशेतमाल निर्यातीसाठी आवश्यक बाबींची खातरजमा निर्यातदाराद्वारे केली जाते - शेतकरी उत्पादक संस्था केवळ शेतमालाच्या गुणवत्तेमध्ये लक्ष देते	<ul style="list-style-type: none">शेतमाल निर्यातीच्या अंतिम बाजारभावाचा फायदा निर्यातदारास मिळतोआयातदाराशी संपर्क नसल्याने दीर्घकालीन उपाययोजना करण्यास मर्यादा उदा. निर्यात-भिमुख पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक करण्यामध्ये मर्यादा येतातनिर्यातदारकडे शेतमाल खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध असल्याने कमाल दर प्राप्त होण्यामध्ये मर्यादा येतातकमी किमतीत इतर कोणत्याही विक्रेत्याकडून समतुल्य गुणवत्तेचा शेतमाल निर्यातदार खरेदी करू शकतात

चिकू निर्यातीसाठीचे पर्याय

पर्याय २	निर्यातदार शोधणे	फायदे	तोटे
आयातदारा मार्फत	<p>विविध संस्था/संघटनेद्वारे आयोजित केलेल्या इतर आंतरराष्ट्रीय व्यापार संमेलनामध्ये सहभाग घेणे.</p> <ul style="list-style-type: none">अपेडा संस्थेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय व्यापारी संमेलनामध्ये सहभाग घेणे (संकेतस्थळ https://apeda.gov.in/apedawebsite/trade_promotion/International_trade_event)आंतरराष्ट्रीय खरेदीदार-विक्रेता संमेलन जसे की: बर्लिन, जर्मनी येथील आयोजित 'फ्रूट लॉजिस्टिक', हाँगकाँग/बँकॉक येथील आयोजित 'एशिया फ्रूट लॉजिस्टिक', माद्रिद, स्पेन येथील आयोजित 'फ्रूट अट्रॅक्शन'फलोत्पादन व्यापारावरील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांबाबत माहिती नियमितपणे सेंटर फॉर द प्रमोशन ऑफ इम्पोर्ट्स फ्रॉम डेव्हलपिंग कंट्रीज (CBI) संस्थेच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले जातात.. www.cbi.eu/eventsइतर संकेतस्थळे - https://www.hcisingsapore.gov.in/events	<ul style="list-style-type: none">जास्त बाजारभावदीर्घकालीन व्यवसायाची संधी. शेतकरी उत्पादक संस्था ही इतर शेतकरी उत्पादक संस्था/बाजारपेठेतील व्यापान्याकरिता निर्यातदार होऊ शकते.शेतकरी उत्पादक संस्था इतर पिकांचा समावेश करून निर्यात वाढवू शकते.	<ul style="list-style-type: none">शेतकरी उत्पादक संस्था कमीत कमी आवश्यक प्रमाणात शेतमाल प्रति कंटेनर पाठविण्यास सक्षम असावी.आयातदारांकडून पैशांमध्ये फसवणूक होऊ शकते.आयातदाराकडून पैसे मिळण्याचा कालावधी ३० ते ६० दिवसांचा असू शकतो.शेतमाल निर्यात करण्यासाठी आवश्यक गुणवत्ता निकष व नियम बदल योग्य आणि संपूर्ण ज्ञान व माहिती असणे महत्वाचे आहे

देशांतर्गत बाजारपेठ



देशांतर्गत बाजारपेठ
आणि प्रतिस्पर्धी



देशांतर्गत
बाजारपेठेतील
आव्हाने



देशांतर्गत
बाजारपेठेतील
पर्याय आणि संपर्क



फायदे आणि
संबंधित जोखीम

- बाजार समित्या व खाजगी व्यापारी
- देशातील सर्व राज्यांमध्ये चिकूची मागणी
- गुजरात हे महाराष्ट्राचे मुख्य स्पर्धक राज्य आहे कारण महाराष्ट्रामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या चिकूच्या वाणांची लागवड तेथे देखील केली जाते. इतर प्रतिस्पर्धी . इतर प्रतिस्पर्धी राज्यांमध्ये गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक, पश्चिम बंगाल, तेलंगणा, हरियाणा या राज्यांचा समावेश होतो.

- शेतमाल किंमतीतील चढउतार
- शेतमालाची गुणवत्ता आणि भेसळ समस्या
- पायाभूत सुविधांचा अभाव
- अपूर्ण पुरवठा साखळी
- कुशल आणि अकुशल कामगारांचा अभाव
- ग्राहकांमध्ये गुणवत्ता पूर्ण शेतमालाबाबत जागरूकतेचा अभाव
- हवामान बदल

- शेतकरी उत्पादक संस्था देशांतर्गत बाजारपेठेत विविध बाजारपेठेतील व्यापारी आणि प्रक्रियादार यांना शेतमालाचा थेट पुरवठा करून पुरवठा करू शकतात.
- विविध शहरांतील बाजार समित्यांना भेटी देऊन संबंध प्रस्थापित केले जाऊ शकतात.
- चिकूच्या व्यापारासाठी ऑनलाइन खरेदीदार ते खरेदीदार(B2B) व्यासपीठे / व्यापार संकेतस्थळे

www.kisanmandi.com

www.indiamart.com

www.tradeindia.com

फायदे:

- देशांतर्गत बाजारपेठेत विक्री केल्याने शेतमालाच्या पैसे बुडण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
- शेतमाल विक्रीसाठी देशांतर्गत बाजारपेठेमध्ये विविध पर्याय उपलब्ध

जोखीम:

- दूरच्या देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करताना पैसे उशिरा मिळण्याचा किंवा पैसे बुडण्याचा धोका जास्त असतो
- शेतमालाचा सातत्यपूर्ण पुरवठा करणे आवश्यक

भारतामध्ये चिकू किरकोळ विक्री करण्यासाठीचे मापदंड

विशेष	तपशील
आकार	<ul style="list-style-type: none">गोल आणि अंडाकृती
रंग	<ul style="list-style-type: none">हलका तपकिरी
नाकारण्याची कारणे	<ul style="list-style-type: none">फळे अतिरिक्त पिकली असल्यासफळावरती मोठे काळे डाग असल्यासफळाला इजा झालेली असल्यासफळांना कीटक किंवा बुरशी लागलेली असल्यासदबावामुळे झालेले फळाचे नुकसान झालेले असल्यासफळ अपरिपक्व असल्यास



संघटित किरकोळ विक्रेते आणि ई कॉमर्स



उपलब्ध व्यासपीठ
आणि स्पर्धक



संघटित क्षेत्राची
आव्हाने



बाजारपेठेतील
पर्याय आणि संपर्क



फायदे आणि
संबंधित जोखीम

- चिकूसाठी संघटित किरकोळ विक्रेते आणि ई-कॉमर्स हे वेगाने वाढणारे विक्री मार्ग आहेत.
- संघटित किरकोळ विक्रेत्यांमध्ये रिलायन्स, मोर आणि डी-मार्ट सारख्या मोठ्या राष्ट्रीय किरकोळ विक्रेत्या कंपन्या समाविष्ट आहेत.
- बिग बास्केट, ऍमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपन्या त्यांच्या स्वतःचे ब्रँडने विक्री करतात.

- पुरवठा साखळीमधील क्लिष्टता
- अपूर्ण शीतसाखळी /पायाभूत सुविधा
- ग्राहकांकडून समान गुणवत्तेची मागणी
- किंमतीतील चढ-उतार
- ग्राहकांची अविश्वासाहर्ता
- पॅकेजिंग आणि ब्रँडिंग
- विक्री व्यवस्थेतील अंतिम टप्पा मधील जास्त हाताळणी
- खरेदी केलेला शेतमाल परत करणे व त्याचे रिफंड करण्याची कार्यवाहीची मर्यादा
- शेतमालाचे व्यवस्थापन

- शेतमाल विक्रीसाठी www.indiamart.com आणि www.tradeindia.com सारख्या ऑनलाइन व्यापार संकेतस्थळांवर नोंद करणे
- विविध संस्था/संघटनेद्वारे आयोजित केलेल्या इतर राष्ट्रीय व्यापार संमेलनामध्ये सहभाग घेणे.
- मॉनेट व इतर प्रकल्पामार्फत आयोजित खरेदीदार-विक्रेत्याचे संमेलन.
- खरेदीदार-विक्रेते संमेलनामध्ये सहभाग घेणे.
- खरेदीदार-विक्रेत्याच्या संमेलनाच्या माहितीसाठी संकेतस्थळे

<https://krishijagran.com/events>

<https://www.kisaanhelpline.com/agriculture-events>

<https://ficci-web.com/events>

<https://www.2exhibitions.com/agriculture-and-forestry/>

- शेतकरी उत्पादक संस्था बाजार पेठेतील विविध प्रकारच्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करू शकतात
- उत्तम प्रतीच्या शेतमालास चांगला बाजारभाव मिळतो
- संघटित किरकोळ विक्रेतेआणि ई-कॉमर्स हे वेगाने वाढणारे विक्री मार्ग असल्यामुळे ग्राहकांशी चांगले व्यावसायिक संबंध निर्माण केल्यास शेतकरी उत्पादक संस्थांना विक्रीसाठी एक स्थिर बाजारपेठ मिळते

जोखीम:

- काही ई-कॉमर्स कंपन्या शेतमालाची खरेदी केल्यानंतर साधारणतः ३ दिवस ते ३० दिवसांच्या दीर्घ कालावधीनंतर रक्कम देतात
- किरकोळ विक्रेते २-३ दिवसांच्या कालावधीनंतर रक्कम देतात
- शेतमाल गुणवत्तेचे नियम कठोर असतात
- कठोर गुणवत्ता निकषांमुळे शेतमालाच्या किंमतीमध्ये कपातकेली जाते

प्रक्रियादार



मूल्यवर्धित उत्पादने



मूल्यवर्धन आणि
प्रक्रियेची आव्हाने



स्पर्धक



बाजारपेठेतील
पर्याय आणि संपर्क



फायदे आणि
संबंधित जोखीम

- चिकूवर दुय्यम किंवा तृतीयक प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादन तयार करणे
- चिकूचे मुख्य मूल्यवर्धित उत्पादने - म्हणजे चिकू पल्प ,प्युरी, जॅम, जेली चिप्स आणि पावडर

- कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि मजूर टंचाई
- आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव
- काढणीपश्चात हाताळणी
- प्रक्रिये दरम्यान तयार होणार कचरा
- ऊर्जा खर्च
- पायाभूत सुविधांचा अभाव
- बाजारपेठेमध्ये प्रवेश आणि वितरण
- भांडवल मर्यादा
- इतर देशांकडून होणारी स्पर्धा

- स्थानिक बाजारपेठा
- घाऊक विक्रेते आणि व्यापारी आहेत
- प्रक्रियादार कंपन्यांचे पुरवठादार

- थेट स्थानिक भागातील प्रक्रियादारांशी संपर्क साधणे
- प्रक्रियादार कंपन्यांच्या पुरवठादारांशी संपर्क साधणे
- www.indiamart.com आणि www.tradeindia.com सारख्या ऑनलाइन व्यापार संकेतस्थळांवर नोंद करणे
- मॅनेट प्रकल्प व इतर विभाग यांचेमार्फत आयोजित खरेदीदार-विक्रेत संमेलनामध्ये सहभाग घेणे

फायदे:

- निम्न दर्जाच्या चिकू विक्रीसाठी एक स्थिर बाजारपेठ मिळते.
- प्रक्रियादाराना शेतमालाचा पुरवठा टप्प्या-टप्प्यांमध्ये(बॅच) केला जाऊ शकतो.
- बॅच वाहतूक करून वाहतूक खर्च कमी केला जाऊ शकतो.

जोखीम:

- प्रक्रियादार सामान्यतः १५-१६ दिवसांच्या दीर्घ कालावधीनंतर रक्कम देतात. त्यामुळे रक्कम बुडण्याचा धोका निर्माण होतो.
- एकाच प्रक्रियादार कंपनीवर अवलंबून राहिल्यास धोका संभवू शकतो

शेतकरी उत्पादक संस्था व खरेदीदार जोडणी

आवश्यक बाबी:

बाजारपेठेतील शेतमालाची आणि शेतकऱ्यांची माहिती (कमोडिटी रिसोर्स मॅपिंग अँड नो युवर फार्मर्स) :

विविध पिकांखालील लागवड क्षेत्राची व उपलब्ध शेतमालाची माहिती शेतकरी उत्पादक संस्थांकडे असावी. शेतमाल विक्रीकरिता ही माहिती शेतकरी उत्पादक संस्थांना उपयोगी पडते. काढणीपश्चात शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाय-योजना करणे शक्य होते.

पुरवठा पर्यायांमध्ये विविधतेची आवश्यकता:

१. सर्वोत्तम श्रेणीच्या फळांची निर्यात करणे



२. उच्च-मध्यम श्रेणीच्या फळांची देशांतर्गत बाजारपेठेमध्ये विक्री करणे (B2B, B2C)



प्रमुख अडचणी :

- शेतमाल मागणी व किमतीतील चढ-उतार
- सातत्यपूर्ण शेतमालाचा पुरवठा
- पायाभूत सुविधांचा अभाव
- रक्कम मिळण्यास लागणार कालावधी

परिणामी बाजारातील प्रमुख खरेदीदार थेट बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून शेतमाल खरेदी करण्यास प्राधान्य देतात.


३. कमी दर्जाच्या फळांची प्रक्रियेसाठी प्रक्रियादार यांना विक्री करणे



शेतकरी उत्पादक संस्था व खरेदीदार जोडणी

आवश्यक बाबी:

खरेदीदाराच्या मागणीनुसार शेतमाल संकलन आणि काढणीपश्चात पायाभूत सुविधांची उभारणी करावी




खरेदीदारांकडून रक्कम प्राप्त करणेसाठी अटी-शर्तीतील लवचिकता :

देशांतर्गत बाजारपेठेसाठी खरेदीदारांकडून रक्कम अदा करण्याचा कालावधी किमान ५ ते ७ दिवसांचा आणि निर्यातसाठी शेतमाल परदेशात पाठवल्यापासून पैसे अदा करण्याचा कालावधी किमान ३० दिवसांचा असू शकतो (आखाती देशांमध्ये)



देशासह जगभरातील शेतमालाची बाजारस्थिती आणि हवामानाची माहिती अद्यायावत असावी :

त्यानुसार शेतमालाचे उत्पादन आणि दर्जाचे नियोजन करावे.



उत्पादन आणि विक्री नियोजनासाठी व्यवस्थापकाची नियुक्ती करावी आणि विविध शेतकऱ्यांकडून खरेदीदारांशी समन्वय असावा : शेतमालाची खरेदी आणि देयक अदा करण्यासाठी दिवस आणि कालावधी निश्चित करावेत.



चिकू खरेदीदारांची यादी

खरेदीदाराचे नाव	खरेदीदाराचा तपशील
Amazon Fresh	Domestic - Retail
Reliance Fresh	Domestic- Retail
More Retail	Domestic-Retail
Go4Fresh (Fresh Produce Value Creation Services Pvt. Ltd.)	Domestic- B2B
Agreeta Solutions Pvt. Ltd.	Domestic- Retail
Star Bazaar (Trent Hypermarket Pvt. Ltd.)	Domestic -Retail
Zepto (Kiranakart Technologies Pvt. Ltd.)	Domestic-Ecommerce
Krishiacharya Technology Pvt Ltd –BIJAG	Trade Facilitator

चिकू निर्यातीसाठी कस्टम हाऊस एजन्ट (CHA) बाबत माहिती

कंपनीचे नाव	संपर्क व्यक्ती	संपर्क क्रमांक
Source Produce Deliver	Mr.Augustine Chalissery	+91 91675 72814
CHA Five stars	Mr.Shubham	+91 98199 66009
Shiv Sai Enterprises	Mr.Somnath	+91 86522 69739